









June 22, 2021

To,

General Manager,

Listing Department,

BSE Limited,

P.J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400 001

Company code: 533333

The Manager,

Listing & Compliance Department

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai - 400051

Company code: FCL

Dear Sir/Madam,

Subject:-Publication of Notice of the Annual General Meeting 2020-2021

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Shareholders of the Company will be held on Friday, 16th July, 2021 at Mumbai, please find enclosed Newspaper Clipping of the Advertisement published on 22nd June, 2021 in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) Mumbai Edition.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,

FOR FINEOTEX CHEVICAL LIMITED

Hemant Auti Company Secretary

Encl: As Above



FINANCIAL EXPRESS

TOYAM INDUSTRIES LIMITED (Formerly Oias Asset Reconstruction Company Limited)

CIN: L74110MH1985PLC285384 Regd. Office: 503, Shri Krishna Building, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (w), Mumbai, Maharashtra-4000536, Tel.: 022-67425111 Email: info@toyamindustries.com Website: www.toyamindustries.com NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 1(a) and 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of Toyam Industries Limited is scheduled to be held on Monday, 28th June, 2021 at 04.00 P.M. At 503, Shri Krishna Building, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (w), Mumbai, Maharashtra-400053, to consider and approve inter-alia, the Audited Standalone and Consolidated Financial Results along with Audit Reports thereon for the guarter and year ended 31/03/2021. The above information is also available on the website of the company i.e. www.toyamindustries.com and website of Stock Exchange www.bseindia.com

& www.mcx-sx.com. For Toyam Industries Limited Pooja Chauhan Date : 21/06/2021



Place: Mumbai

ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED (Formerly known as ART Affordable Housing Finance (India) Limited) Regd. Office: 107, First Floor, Best Sky Tower, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi 110034 Branch Office: 49, Udyog Vihar Phase 4, Gurugram, Haryana 122015 APPENDIX-IV (See rule 8(1))

Company secretary

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas, the undersigned being the Authorized Officer of ART HOUSING FINANCE

(INDIA) LIMITED [CIN NO. U65999DL2013PLC255432] under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 07.04.2021 for Loan Account No. LNPPN04017-180003585 calling upon the borrower(s) SOHEL IBRAHIM SAYYED & SHABANA SOHEL SAYYED to repay the amount mentioned in the notice being Rs. 28,77,440/- (Rupees Twenty Eight Lakh Seventy Seven Thousand Four Hundred Forty Only) as on 25.03.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 17.06.2021 The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with

the property and any dealings with the property will be subject to the charge of ART

Housing Finance (India) Limited for an amount of Rs. 28,77,440/- (Rupees Twenty

Eight Lakh Seventy Seven Thousand Four Hundred Forty Only) as on 25.03.2021 and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the

Act in respect of time available, to redeem the Secured Asset DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

PER TITLE DEEDS, SOUTH : AS PER TITLE DEEDS

section 29A are available at:

information

resolution professional

plan to the Adjudicating Authority for

19 Name and registration number of the

21 Address and email to be used for

ALL THAT PIECE AND PARCEL OF THE PROPERTY BEING FLAT NO.303 & 304, 3RD FLOOR, WING NO. B. VIGHNAHARTA GHARAKUL, LAND BEARING S.NO. 168/4A AND 168/4B, VILLAGE MOUSE MANCHER, AMBEGAON, DIST, PUNE WITHIN LIMIT OF GRAMPANCHAYAT OF AMBEGAON, MAHARASHTRA, WHICH IS BOUNDED AS UNDER: EAST: AS PER TITLE DEEDS, WEST: AS PER TITLE DEEDS, NORTH: AS

DATE: 18.06.2021 Sd/- Authorized Officer ART Housing Finance (India) Limited PLACE: PUNE

FORM G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS Name of the Corporate Debtor M/s. Prince Vitrified Private Limited Date of incorporation of corporate debtor Registrar of Companies Ahmedabad, Gujarat Authority under which corporate debtor is incorporated / registered 4. Corporate identity number / limited J26933GJ2010PTC059723 liability identification number of corporate Survey No. 141 Matel Road, Vill. Dhuva Tal Wankaner Address of the registered office and principal office (if any) of corporate GJ 363622 IN Insolvency commencement date of the 8th March, 2021 (Order received on 10th March 2021) assed by Hon'ble NCLT. Ahmedabad bench corporate debtor Date of invitation of expression of interest
 Eligibility for resolution applicants under Details can be obtained by sending email at section 25(2)(h) of the Code is available at: Norms of ineligibility applicable under As per section 29(A) and other provisions under

10. Last date for receipt of expression of interes Date of issue of provisional list of prospective resolution applicants July 17, 2021 12. Last date for submission of objections to provisional list 13. Date of issue of final list of prospective July 19, 2021 resolution applicants 14. Date of issue of information memorandum

evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants 15 Manner of obtaining request for Information memorandum, request for resolution plan and evaluation matrix will be shared by the resolution resolution plan, evaluation matrix ofessional with the shortlisted prospective esolution information memorandum and further applicant(s) meetingthe eligibility criteria as set out by the Committee of Creditorsand compliance with

section 29A of the IBC 2016 after receiving a confidentiality undertaking as per section 29(2) of the 16 Last date for submission of resolution plans August 16, 202 17 Manner of submitting resolution plans to Sealed envelope containing the complete set of requirements of application should be submitted to or

Insolvency & Bankruptcy Code - 2016.

etail Available on:www.ibbi.gov.in

delivered in person to the Resolution Professional through speed post / registered post or by hand delivery address to Akhil A. Thakkar (Insolvency Professional) B-2 Sanskar Residency, Sattar Taluka Society, Nr. Labh Complex, Income Tax, Ashram Road, 2. A Soft Copy is required to be mailed to cirp.prince@gmail.com

18 Estimated date for submission of resolution August 20, 2021 Akhilkumar Amrutial Thakkar Registration No. IBBI/IPA-001/IP-P01392/2018-19/12159

B-2 Sanskar Residency, Sattar Taluka Society, Nr. Labh

resolution professional BBI Registered e mail : akhithakkar@gmail.com 20 Name, Address and e-mail of the resolution Akhilkumar Amrutial Thakkar professional, as registered with the Board B-2 Sanskar Residency, Sattar Taluka Society, Nr. Labh Complex: Income Tax, Ashram Road, Ahmedabad-380014. e mail : akhilthakkan@gmail.com

correspondence with the Resolution Complex, Income Tax, Ashram Road, Ahmedabad-380014. e mail : cirp.prince@gmail.com 22 Further Details are available at or with cirp.prince@gmail.com 23 Date of publication of Form G Akhilkumar Amrutlal Thakkar For M/s. Prince Vitrified Pvt Ltd (in CIRP) Registration Number IBBI/IPA-001/IP-P01392/2018-19/12159

B-2 Sanskar Residency, Sattar Taluka Society, Nr. Labh Complex Income Tax, Ashram Road, Ahmedabad-380014 akhilthakkar@gmail.com (Date: June 22, 2021, Place: Ahmedabad)

FINEOTEX CHEMICAL LIMITED (CIN: L24100MH2004PLC144295) 42-43, Manorama Chambers, S.V. Road, Bandra, Mumbai-400050, India

Tel: 91-22-26559174/75/76/77 Fax: 91-22-26559178 Email: investor.relations@fineotex.com URL: www.fineotex.com **NOTICE OF 18th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE** NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the Company

will be held on 16th July, 2021 at 5.00 P.M. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued from time to time, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of

appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2021 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.fineotex.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of

India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars. The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of

CDSL to provide the facility of remote e-voting/e-voting at the AGM. Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to investor@bigshareonline.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form):

3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form); 4. E-mail id and mobile number;

5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar. 6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting

1. Name registered in the records of the Company;

Date: 17th June. 2021. epapr.in

the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.

NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and

the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 10th July, 2021 to Friday 16th July, 2021 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the Members entitled to Dividend. By Order of the Board For FINEOTEX CHEMICAL LIMITED

Sd/

Sudrendrakumar Tibrewala **Chairman & Managing Director** DIN: 00218394

Date: 22.06.2021

Place: Pune

J. TAPARIA PROJECTS LIMITED CINERAD COMMUNICATIONS LTD. Regd. Off.: Subol Dutt Building, Regd. Office: 3, Synagogue Street, 3rd Floor, Kolkata - 700001 13, Brabourne Road, Phone: +91 (33) 2262 1584 E-mail: jtaparia2008@gmail.com

Website: www.jtapariaprojects.com

CIN: L74210WB1980PLC032979

NOTICE

NOTICE is hereby given that meeting of the

Board of Directors of the Company will be held

pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR)

Regulation, 2015 on Tuesday, 29th June

2021 at our Registered Office at 3. Synagogue

Street, 3rd Floor, Kolkata - 700001, at 11:45

A.M, inter-alia, to consider, approve and take

on record the Audited Standalone &

Consolidated Financial Results for the year

ended on 31st March, 2021 subject to Audit

Report by Statutory Auditor in terms of

Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements)

Regulation, 2015 ("Listing Regulation") with

Further, the details of this Notice has been

uploaded on the Website of the Company at

the http://www.jtapariaprojects.com/notice.

php as well as on the website of the stock

exchange at the link http://www.bseindia.com/

corporates/ann.aspx?scrip=538539

TATA

By Order of the Board

Sanjit Dhawa

Managing Director

For J. Taparia Projects Ltd.

the Stock Exchange

Place: Kolkata

Date: 21.06.2021

Mezzanine Floor, Kolkata-700001 (W.B.) Phone: +91 33 2231 5686-5687 Fax: +91 33 22315683 E-mail: cinerad@responce.in Website: www.cineradcommunications.com CIN: L92100WB1986PLC218825 NOTICE

NOTICE is hereby given that meeting of the

Board of Directors of the Company pursuar to Regulation 29 of the SEBI (LODR) Regulations, 2015 will be held on Wednesday, 30th June, 2021 at our Registered Office at Subol Dutt Building, 13. Brabourne Road. Mezzanine Floor, Kolkata-700001, at 11:15 A.M, inter-alia, to consider, approve and take on record the Audited Standalone Financial Results for the year ended on 31st March, 2021 subject to Audit Report by Statutory Auditor in terms of Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') with the Stock Exchange. Further, the details of this Notice has been uploaded on the Website of the Company at the http://cineradcommunications.com/ investors.htm as well as on the website of the stock exchange at the link http://www.bs eindia.com/corporates/ann.aspx?scrip

By Order of the Board For Cinerad Communications Ltd Sd/ Place: Kolkata Date: 21.06.2021 Director

=530457%20&dur=A

Pradeep Kumar Daga

SELLWIN TRADERS LIMITED Registered Office: 26/1/1A, Strand Road, 2nd Floor, Kolkata-700001 Phone: +91 33 2231 3974 E-mail: selltl_1980@yahoo.co.in Website: www.sellwinindia.com CIN: L51909WB1980PLC033018 NOTICE

NOTICE is hereby given that meeting of the

Board of Directors of the Company will be held pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR Regulation, 2015 on Tuesday, 29th day of June, 2021 at our Registered Office at 26/1/1A Strand Road, 2nd Floor, Kolkata-700001 a 12:45 P.M., inter-alia, to consider, approve and take on record the Audited Standalone Financial Results for the year ended of 31st March, 2021 subject to Audit Report by Statutory Auditor in terms of Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015 ("Listing Regulation") with the Stock Exchange.

Further, the details of this Notice has been uploaded on the Website of the Company a the http://www.sellwinindia.com/inv.html as well as on the website of the stock exchange at the link http://www.bseindia.com/ corporates/ann.aspx?scrip=538875&dur=A &expandable=0. By Order of the Board

For Sellwin Traders Ltd Navin Chandra Sharma

Place: Kolkata **Managing Director** Date:21.06.2021 DIN: 00081104

TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LIMITED DEMAND Regd. Office: 12th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam NOTICE Marg, Lower Parel, Mumbai – 400013. CIN No. U67100MH2010PLC210201. Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ac

the Authorised Officer of Tata Capital Financial Services Limited (TCFSL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notice dated below under Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) (all singularly or together referred to "Obligors" listed hereunder, to pay the amount mentioned in the respective Demand Notice, within 60 days from the date of the respective Notice, as per details given below. Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned, and the said Obligor(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Obligor(s) to pay to TCFSL, within 60 days from the date of the respective Notice/s, the amount indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to TCFSL by the said Obligor(s) respectively.

2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules"). Whereas the undersigned being

Account No.	Heir(s)/Legal Representative(s) (b)	(Rs.) as on below date *	Demand Notice and date of NPA (d)	(e)
	 7 Star Empire Ltd (Borrower) 7 Star Company (Co-Borrower/ Mortgagor) Sunny R. Laheri, (Mortgagor) Hareshbhai L. Kathiriya (Mortgagor) Rupesh P. Kotecha (Mortgagor) Hasmukh R. Miroliya Prakash V. Kanani 	(Rupees Four Crore Seventy Two Lakh Eight	16th June 2021 and 13th June 2021 respectively	(more fully described in Schedule A hereto)

Loan Name of Obligor(s)/Legal Total Outstanding Dues Date of Description of the

shall fail to make payment to TCFSL as aforesaid, then TCFSL shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property (ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences. The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s)/Immovable Property(ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of TCFSL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act. Schedule – A

*with further interest, additional interest at the rate as more particularly stated in the Demand Notice dated mentioned

above, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realization. If the said Obligor(s)

Description of Property Mortgaged by Noticee No. 2 to 5 ITEM I Flat No. A-1-1101, in the building known as Twilight Star, Block Nos. 88 and 89, T.P.Scheme No.19 [Parvat] Final Plot No.60 and 68 part, Parvat-Magob and admeasuring about 115.41 sq. mtrs (Carpet Area), situate at village

Parvat Taluka- Udhna, District Surat, Gujarat. ITEM II Flat No. A-1-1002, in the building known as Twilight Star, Block Nos. 88 and 89, T.P.Scheme No. 19 [Parvat] Final Plot No.60 and 68 part, Parvat-Magob and admeasuring about 115.41 sq. mtrs (Carpet Area), situate at village Parvat Taluka- Udhna, District Surat, Gujarat.

ITEM III Flat No. A-2-202, in the building known as Twilight Star, Block Nos. 88 and 89, T.P.Scheme No.19 [Parvat] Final Plot No.60 and 68 part, Parvat-Magob and admeasuring about 115.41 sq. mtrs (Carpet Area), situate at village Parvat Taluka- Udhna, District Surat, Gujarat. ITEM IV Flat No. A-1-1202. in the building known as Twilight Star, Block Nos. 88 and 89, T.P.Scheme No. 19 [Parvat] Final Plot No.60 and 68 part, Parvat-Magob and admeasuring about 115.41 sq. mtrs (Carpet Area), situate at village Parvat Taluka- Udhna, District Surat, Gujarat,

Flat No. A-2-501, in the building known as Twilight Star, Block Nos. 88 and 89, T.P.Scheme No.19 [Parvat] Fina Plot No.60 and 68 part, Parvat-Magob and admeasuring about 115.41 sq. mtrs (Carpet Area), situate at village Parvat Taluka- Udhna, District Surat, Gujarat, ITEM VI Flat No. A-1-1102, in the building known as Twilight Star, Block Nos. 88 and 89, T.P.Scheme No. 19 [Parvat] Final Plot No.60 and 68 part, Parvat-Magob and admeasuring about 115.41 sq. mtrs (Carpet Area), situate at village

ITEM VII Flat No. A-2-401, in the building known as Twilight Star, Block Nos. 88 and 89, T.P.Scheme No.19 [Parvat] Fina Plot No.60 and 68 part, Parvat-Magob and admeasuring about 115.41 sg. mtrs (Carpet Area), situate at village Parvat Taluka- Udhna, District Surat, Gujarat. All aforesaid Items are bounded by: On or towards South by : Building No.C/1 On or towards North by: F.P.No:111

On or towards west by: F.P.No.66 On or towards East by : COP and Building No.B For Tata Capital Financial Services Limited Date: 22.06.2021 Sd/- Authorised Officer Place: Mumbai

OSBI

No.

Near Mariaai Gate, Wakdewadi, Mumbai-Pune Road, Pune-411003, Tel: (020) 25618400, Email: agmracpc2.pune@sbi.co.in

State Bank of India, Retail Asset Central Processing Centre -II: Tara Chambers,

DEMAND NOTICE

Borrowers/Guarantor Home

Branch/Loan A/C No./ NPA Date

Parvat Taluka- Udhna, District Surat, Gujarat.

[Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being the Authorized Officer of STATE BANK OF INDIA RACPC-II, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned below, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrowers to repay the amounts mentioned in the respective Notices; within 60 days from the date of the respective Notices, as per details given below. For various reasons these notices could not be served on the concerned borrowers. Copies of these Notices are available with the undersigned; and the concerned Borrower may, if they so desire, can collect the said copies from the undersigned on any working day during normal office hours. However, the Notice is hereby given to the concerned Borrowers, wherever necessary, to pay to STATE

BANK OF INDIA; within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated herein below together with further interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned persons. As security for the borrowers' obligations under the said agreements and documents, the following assets have been mortgaged to STATE BANK OF INDIA. Date of Name & Address of **Particulars** Outstanding

Demand

Notice

of Mortgage

Property

Amount as

on Date

	Diancii/Loan A/C No./ NFA Date	Notice	Property	on Date
1.	Mr. Gorakh Pralhad Tapase (Borrower) Mrs. Sunita Gorakh Tapase (Co-borrower) Flat No- 101, 1st Floor, Building No- U-3, "Vision Woods" in Scheme in Vision City Gat No. 308+309 and Gat No. 338 and 339, Jambhul, Taluka- Maval, District- Pune 410507. Home Branch-Talegaon Dabhade A/C No-31642661029 BR-SBI Home Loan NPA Date-31/12/2020. Notice u/s 13(2) of SARFAESI Act-2002 issued on 04/11/2019 stands withdrawn		All that piece and parcel of property bearing Flat No-101, 1st Floor, Building No- U-3, "Vision Woods" in Scheme in Vision City, admeasuring carpet area 368 sq. ft. i.e. 34.18 sq. mtr. Gat No. 308 + 309 and Gat No.338 and 339 Mouje Jambhul, Taluka-Maval District- Pune. and bounded as per Schedule of Agreement to sale dated 03/07/2010.	[Rupees Six Lakh Fifty Seven Thousand Five Hundred Twenty One only] as on 07/04/2021. Plus Future interest cost,
2.	Mr. Bhushan Pandit Chaudhari (Borrower) Mr. Archana Bhushan Chaudhari (Co-borrower) Flat No-203, 2nd Floor, Building No-T-1, "Vision Woods" in Scheme in Vision City, Gat No. 308+309 and Gat No.338 and 339, Jambhul, Taluka- Maval, District- Pune-410507. Home Branch- Talegaon Dabhade A/C No-31580932917 MC-SBI Home Loan NPA Date-31/03/2021. Notice u/s 13(2) of SARFAESI Act-2002 issued on 04/11/2019 stands withdrawn	08/04/2021	All that piece and parcel of property bearing Flat No-203, 2nd Floor, Building No-T-1, "Vision Woods" in Scheme in Vision City, admeasuring area 476 sq. ft. i.e. 44.22 sq. mtr. Gat No. 308+309 and Gat No.338 and 339 Mouje Jambhul, Taluka-Maval District-Pune. and bounded as per Schedule of Agreement to sale dated 25/10/2010.	[Rupees Six Lakh Forty One Thousand Seven Hundred Thirty only] as on 08/04/2021.Plu s Future

STATE BANK OF INDIA shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrower to the costs and consequences. The borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of Act, in respect of time available to redeem the secured assets. The concerned Borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether

If the concerned Borrowers shall fail to make payment to STATE BANK OF INDIA as aforesaid, then the

by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the STATE BANK OF INDIA. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrowers responsible for the offence liable to punishment and / or penalty in accordance with the SARFAESI Act. Sd/-

Authorised Officer STATE BANK OF INDIA, (RACPC-II), Pune NOTICE

"This is to intimate that the Power of Attorney (POA) document given to Satyajit Gawde (Senior Manager at Axis Bank) is since lost from 1st January 2013. Any misuse of the said POA shall not be binding on the bank and

CHINARY OW: EXPRIMINIBARY CERTIFIC **GAGAN POLYCOT INDIA LIMITED** Regd. Off.: Unit No.2, Gala No. 2, Shiv Shankar Industrial Estate No. 1, Village Waliv, Vasai(East), Palghar -401208 NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation

611

the Bank".

29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 29th June, 2021 to consider, and approve inter-alia amongst others the audited Financial Results for quarter and vear ended 31d March, 2021 and other businesses. This information is available on the website of th Company at www.gaganpolycot.com as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com For Gagan Polycot India Limited

Ketu Krishnavadan Parikh

Date: 21/06/2021 Managing Director & CFO DIN: 00185343 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, the property more particularly described in the Schedule hereunder written and referred to as "the said property" is owned by Neetu Srusti. The said Neetu Srusti has acquired the said property under Lease Deed dated 24th July 2012, registered in the office of Sub Registrar Haveli No.3 at

serial number 6556/2012, executed between City Corporation Limited and Neetu Srusti. The Original Registered Lease Deed dated 24th July 2012, Index - II and Receipt, executed between City Corporation Limited and Neetu Srusti is lost/misplaced and the same is not available with Neetu Srusti. The said Owner i.e. Neetu Srusti has further assured that the said Property is clear.

marketable and free from encumbrances and she has not misused the Lost documents. That Neetu Srusti through MR. SHREEKANT SESHAIAH SHRUSTI has lodged Police complaint on 17.06.2021 in Yerawada police station bearing number 46999anybody who is in possession 2021. Any Person in custody of said original Lease Deed or any person finds the said of the POA should return it to Lease Deed is requested to intimate the undersigned.

> way of sale, mortgage, charge, lease, lien, inheritance, gift, trust, maintenance, possession, easement or otherwise are hereby required to make known of same to the undersigned at the address mentioned below or within a period of 7 (Seven) days from the date hereof, failing which it shall be assumed that the said Neetu Srusti has a clear and marketable title to the said Property and nobody else has / have any right, title or interest in the said Flat and all such prior claims, if any, have been waived by the respective person/s.

All persons having any claim in respect of the said Property or any part thereof by

SCHEDULE Unit bearing number 025-0928 admeasuring about 34.572 Sq. Meters (including

area of balconies and terraces appurtenance thereto) situated on 9th floor of Towner No. 25 in the project known as "Amanora Park Town", situated on land aggregating 325 acres having Global FSI of One as per the Township Notification dated 08/03/2006. situate at village Sadesataranali, Hadapsar Taluka Haveli District- Pune within the Registration Sub-registration Taluka Haveli, District Pune and within the limits of Gran panchayat Sadesataranali, Zilla Parishad Pune from and out of the land bearing Survey Nos. 138 (Part), 139 (Part), 173 (Part), 177 (Part), 181 (Part), 181/8B/2, 182 (Part), 184 (Part), 185/3, 187 (Part), 188 (Part), 189 (Part), 190 (Part), 191 (Part), 192 (Part), 193 (Part), 194 (Part), 195 (Part), 196 (Part), 197 (Part), 198 (Part), 199 (Part), 200 (Part), 201 (Part), 242 (Part), 243 (Part), 244 (Part) from and out of the aforesaid lands and area admeasuring 2 Acres, 21 ares which has been allocated to section No.R-22.

SAGAR A. BHANDWALKAR, ADVOCATE.

Date: 17.6.2021 A/12, Pushkar Housing Society, 454/455, Gokhale Road, Opp. to Symbiosis Atur Centre, Pune - 411016. Mobile - 98232 71575 / 97664 66575 E-mail: bhandwalkarsagar@gmail.com

∆GYas

Place: Pune

AAVAS FINANCIERS LIMI Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the borrower as given in the table. According to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the amount will be recovered from Auction of the security as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor has not been served, copy of demand notice has also been affixed on the secured assets as given below. Therefore you the borrower is informed to deposit the loan amount along with future interest and recovery expenses within 60 days, otherwise under the provisions of section 13 (4) and

Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

Name of the Rorrower	e and Amount of Den Votice Under Sec. 13()	Description of Mortgaged property
Mr. Arjun Radhanath Maiti, Mrs. Banarsee Maiti, (A/c No.) LNBRD00318-190074353	21 Jun 2021 Rs. 1099068/- 18 Jun 2021	Flat No. G 104 , Rs No 746/1, Casa Residency, Tower G, New Vadsar Bridge, Towards Vallabh Vatika, Vadsar Bo1 Vadodara, Gujarat, 390010 Admeasuring : 567 Sq. Ft.
Mr. Arvindbhai Ranchhodbhai Sagar, Mrs. Sagar Simaben Jayeshbhai, Mr. Jayeshkumar Arvidbhai Sagar (A/c No.) LNIDA02916-170038812	21 Jun 2021 Rs. 2451210.41/- 18 Jun 2021	Resi House No 5/819, Ta Vadali, Dist Sabarkantha, Vadali, Sabarkantha, Gujarat Admeasuring : 111.50.00 Sq. Mtrs
Mr. Ashokkumar Kanaiyalal Patel, Mrs. Kailashben Patel, Guarantor: Mr. Jitendra Kumar Soni (A/c No.) LNMEH03116-170035843	21 Jun 2021 Rs. 875968.41/- 18 Jun 2021	Flat No 204, Block No-e, R.s. No. 405, City Survey No. 1500, Shubh Shukra Residency, Near Laldarwaja, Jain Mandir, Shunshi Road, Near Patel Paru, Vishnagar, Mehsana, Gujarat Admeasuring: 51.8 Sq. Mtrs
Mrs. Damyantiben Jayendrabhai Solanki, Mrs. Nikitaben J Solanki, Mr. Gaushikbhai Jayendrabhai Chauhan (A/c No.) LNANH00517-180055923	21 Jun 2021 Rs. 835374.41/- 18 Jun 2021	R. S. No. 2345 To 2347+2324 To 2386+2388 To 2391 +2397 To 2407 Paiki, Plot No.321, Jaymaharaj Society, Opp.s.t.workshop, Kapadvanj Road, At Nadiad, Teh. Nadiad, Dist:Kheda, Gujarat Admeasuring: 35 sq. Mtrs
Mr. Devsibhai Kukabhai Batara, Mrs. Lilaben Parmar, Mr. Gelabhai Parmar (A/c No.) LNSNA02917-180049383 & LNSNA04317-180064840	21 Jun 2021 Rs. 1185586/- & Rs. 457350/- 18 Jun 2021	Survey No. 52 Paiki, Ratnapur, Plot No 44, Wadhwan, Surender Nagar, Dhanki So, Gujarat Admeasuring : 175.37 Sq. Mtrs
Mr. Virendrasinh Jashwanthsinh Dodiya, Mrs. Dodiya Anitaben Virendrabhai, (A/c No.) LNADB00814-150010535 & LNADB01014-150010869	21 Jun 2021 Rs.614946.41/- & Rs.1056106.41/- 18 Jun 2021	Municipal Census No. 2413, Cs 2151, Desai Ni Polenrnadiadi, Darwaja, Mehmdabad, Kheda, Ahmedabad, Gujarat Admeasuring: 44.41 Sq. Mtrs
Mrs. Hanshaba Narubha Parmar, Mr. Sardarsinh Parmar, Mr. Narubha Parmar, Guarantor : Mr. Dineshbhai, Mr. Rameshbhai Solanki (A/c No.) LNSNA00516-170042107	21 Jun 2021 Rs. 812399.41/- 18 Jun 2021	Plot No-15 Paiki, Bearing Dudhrej Revenue Servey No. 718 Paiki, Within The Limit Of Dudhrej Municipality, Wadhwan, Surendranagar, Gujarat Admeasuring: 83.61 Sq. Mtrs
Mr. Himanshu Jayantibhai Parmar, Mrs. Gauriben Parmar, (A/c No.) LNMEH04017-180051199	21 Jun 2021 Rs. 782170/- 18 Jun 2021	Flat No. E-108, Block E, Shubh Shukra Residency, Near Lal Darvaja, Jain Temple, Shunshi Road, Vadnagar So, Mahesana, Gujarat, 384355 Admeasuring: 558 Sq. Ft.
Mrs. Kailashben Maheshbhai Mochi, Mr. Kaniya Lal Parmar, Mr. Maheshbhai Babubhai Mochi (A/c No.) LNANH02217-180060294	21 Jun 2021 Rs. 938357/- 18 Jun 2021	Land Bearing City Tikka No.3/3, City Survey 58/b, Ward No.v/p468, Situated At House No.468, Near Jain Derasar, Vaso, Tehsil:vaso, Dist:kheda, Gujarat Admeasuring : 61.13.04 Sq. Mtrs
Mr. Kailashbhai Mangilal Barot, Mrs. Lalitakumari Kailash Barot, (A/c No.) LNNAR00315-160019555	21 Jun 2021 Rs. 1319540.41/- 18 Jun 2021	Flat No. K506, 5th Floor, Amardeep Residency, R.s. No. 131, Fp No. 41, Tp No. 99, Bh Pushkar Bungalows, Vill Nana Chiloda, Ta & Dist Gandhi Nagar, Ahmedabad, Gujarat Admeasuring: 75 Sq. Yard
Mrs. Kundanben Rajeshbhai Chauhan, Mr. Rajeshkumar Chauhan, (A/c No.) LNSUR00316-170032138 & LNSUR00316-170032254	21 Jun 2021 Rs. 1072507.41/- & Rs.1072040.41/- 18 Jun 2021	Flat No 304, 3rd Floor, Building No. B, Dharmik Residency, Plot No 284 To 291, R.s.no. 360 Block No. 347, Nr Dad Bhagavn Temple, Kamrej, Surat, Gujarat Admeasuring: 725 Sq. Ft.
Mr. Lakhabhai Visabhai Rabari, Mrs. Menaben Lakhabhai Rabari, Mr. Prakashbhai Lakhabhai Rabari, Guarantor: Mr. Vijaybhai Punjabbhai Kant (A/c No.) LNHIM03717-180053130	21 Jun 2021 Rs. 1160155.41/- 18 Jun 2021	Plot No 01, S.no 472 Paikee, Modasa, Arvalli, Gujarat Admeasuring : 67.95 Sq. Mtrs

Payalben Maganbhai Desai Scheme No. 121 Of Final Plot No. 6+7+12 Of Survey No. 18 Jun 2021 531 Paiki, Naroda, Ahmedabad, Gujarat Admeasuring: Guarantor: Mr. Krunal Devendrakumar Patel (A/c No.) LNADB03017-180065343 15 Sq. Mtrs Flat No. 108, 1st Floor, Shivam Palace Of Building No A, Mrs. Mohini Kharval, Mr. Chainsinh Kharwar, 21 Jun 2021 (A/c No.) LNSRT00319-200121437 Rs. 946281/ Block No 137/4, Paiki Plot No 38, 39, 40 And 41, 18 Jun 2021 Kadodara, Palsana, Surat Admeasuring: 468 Sq. Ft. Mrs. Nikitaben Ajaybhai Joshi, Mr. Ajay Kumar 21 Jun 2021 Plot No 21 ,ratanpur City Survey No 4257/a/21, Avadh Mrs. Nehaben Jagdish Chandra Joshi Rs. 871297/ Park, Ratanpur, Wadhwan, Surendranagar, Gujarat, 363020 Admeasuring: 53.91 Sq. Mtrs (A/c No.) LNSNA03117-180065991 18 Jun 2021

21 Jun 2021

Rs. 970349.41/-

21 Jun 2021

Rs. 1750057/-

21 Jun 2021

Rs. 1104533.41/

18 Jun 2021

21 Jun 2021

Rs. 965952/-

& Rs. 513225/-

18 Jun 2021

21 Jun 2021

Rs. 1107090/-

18 Jun 2021

21 Jun 2021

Rs. 864391.41/-

18 Jun 2021

21 Jun 2021

Rs. 1250019.41/-

18 Jun 2021

21 Jun 2021

Rs. 1030551.41/-

21 Jun 2021

Rs. 1091713/-

Babajipura, Vadodara, Gujarat Admeasuring: 51.39 Sq. Sandeep Khutwad, Mr. Sanjay Khutwad, Mr. Jignesh & Rs. 504594/-Khutwad, Mrs. Arunaben Lomesh Khutwad 18 Jun 2021 (A/c No.) LNBRD00517-180054420 & LNBRD04318-190100914 Mr. Prafulbhai Patel, Mrs. Manishaben P Patel, 21 Jun 2021 House No 23, Aazad Faliyu, Village Vejpur, Desar So, (A/c No.) LNBRD00518-190083228 & Rs. 1054073/-/adodara, Gujarat, 391774 Admeasuring: 110 Sq. Mtrs LNBRD04319-200120425 & Rs. 456419/-18 Jun 2021

Guarantor: Mr. Morandani Sunil Assudomal 18 Jun 2021 (A/c No.) LNADB00318-190094368 Mrs. Ramaben Sondarva, Mr. Sondarva 21 Jun 2021 Devjibhai Muljibhai, Mr. Sondarva Piyushbhai Rs. 967212.41/-(A/c No.) LNJUN00414-150011979 18 Jun 2021

Mr. Prashant Maheshbhai Malani, Mr. Nilesh

Maheshkumar Malani, Mrs. Reshmaben Malani

Mr. Nitin Bhavsheb Khutvad, Mrs. Kalyani Khutwad,

Mr. Bhavesh Khutwad, Mr. Gaurav Khutwad, Mr.

Mrs. Ranidevi Kamal Rai, Mr. Paramanand Rai, Mr. Kamalkant Ray

Mr. Lalabhai Dharamsibhai Rabari, Mr.

Pareshbhai Dharamshibhai Rabari, Mrs.

Guarantor: Mr. Sanjay Nathulal Pal (A/c No.) LNADB01415-160027472 Mr. Raysangbhai Ranabhai Shekh, Mrs. Shekh Madhuben Raysangbhai, (A/c No.) LNSNA00617-180046669 & LNSNA04318-190081473 Mrs. Rekhaben Babubhai Shihora, Mr. Shihora

Babubhai , Mr. Sihora Laljibhai, Mr. Shihora Bhaveshbhai Babubhai Guarantor: Mr. Bhatavasiya Mansukhbhai (A/c No.) LNBOT00719-200107185

Mrs. Sangitaben Premjibhai Sondharva, Mr. Premjibhai Chhaganbhai Sondharva, (A/c No.) LNSUR00317-180052133

Kantibhai Gupta,

(A/c No.) LNSUR00315-160015955 Mr. Sunilkumar Vinodbhai Shrimali, Mrs. Taraben Vinodbhai Shrimali, Mr. Dushyan Vinodbhai Shrimali

Mrs. Shivkumari Sohanbhai Gupta, Mr. Sohanlal

(A/c No.) LNADB00317-180052592 Mr. Sureshkumar Bansilal Shah, Mr. Shah Sanketkumar Sureshbhai , Mrs. Shah Parulben Sanketkumar Guarantor: Mr. Shah Pramodbhai Javantilal (A/c No.) LNANH02917-180047601

21 Jun 2021 Rs. 1008341/-18 Jun 2021 Mr. Thakorbhai Bariya, Mrs. Bariya Sushilaben, 21 Jun 2021 (A/c No.) LNBRD00618-190093124 Rs. 855338/ 18 Jun 2021

Final Plot No. 4/4 Of T.p. Scheme No. 121(naroda) Of 18 Jun 2021 Survey No. 529/4, Is Situated At Mouje. Naroda, Gujarat Admeasuring: 54.84 Sq. Mtrs Property No. 57, Soni Valu Faliyu, Opp. Kdcc Bank, At. Nesh, Ta. Thasra, Kheda, Gujarat Admeasuring: 57.55 Sq. Mtrs Gram Panchayat Property No. 221, At -post-limpura,

The Residential Property Bearing Flat No. A/204 Of

Block "a" On Second Floor, "vrundavan Residency", T.p.

Residential Property Situated At Navapura Marthi

Mahollo, Tikka No. B/27/4, City Survey No-82,

The Residential Property Bearing, ,flat No. B/404, On

4th Floor, "shil Residency-ii", On The Land Bearing City

Survey No. 2992 Of Sheet No. 76, Mouje, Sardarnagar,

Tal. Asarva, Dist. Ahmedabad, Gujarat Admeasuring:

125 Sq. Yard

Plot No. 23/b & 24/a, Block No B-2, Plot No. 23 & 24/p,

R.s. No. 36 & 38p, Kittiniagar, Bh Mastram Mandir, New Dolatpara, Junagadh, Gujarat Admeasuring: 66.80 Sq.

Mtrs

Flat No H/1-304, Block No H1 .2nd Floor, Galaxy Flats.

Nr Getco Power Satation ,nr Chhatral Chokdi Road,

Chhatral, Gandhinarar, Kalol, Ahmedabad, Gujarat

Admeasuring: 58.06 Sq. Mtrs

Plot No. 101 Paiki, Botad R. S. No. 784/3, 753/1 &

748/3, Botad, Gorang Nagar, Bhavnagar, Gujarat

Admeasuring: 100.02 Sq. Mtrs

Plot No. 37 Paiki, South Side Bearing At Botad, Revenue

Surevy No. 166 Paiki (a-3.g-00), Situated At Knwon As

"hari Om Nagar" At Botad, Gujarat Admeasuring:

67.83 Sq. Mtrs

Property Bearing Primise Of Flat No. 402, Fourth Floor,

"gokul Apartment" Constructed Upon Plot No. 39,40 &

Western Plot No. 41 Of "yogikrupa Society" Revenue

Survey No. 50/3, Block No. 68, T.p. Scheme No, 70, Final

Plot No. 32, Developed Upon Land Situated In State: Gujarat, Dis.Surat, Sub-Dis. Adajan(Surat City), Moje:

Chhaprabhath, Gujarat Admeasuring: 35.77 Sq. Mtrs

Flat No 203 & 204, 2 Nd Floor, Vinayak Chambers,

Vishwakarma Housing Society, Block No. 67p, Nr Kim

Railway Station, Kudsad, Olpad, Surat, Gujarat

Admeasuring: 58.06 Sq Mtrs | 65.68 Sq. Mtrs

The Residential Property Bearing Flat No. 402, Block

No. A, 4th Floor, "heaven Heights", Khata No. 305 Of

Tal. Tilakwada, Dist. Narmda, Gujarat Admeasuring:

2400 Sq. Ft.

Residential Property Being Flat No. 320 (sf) In The Mr. Vijaykumar Naranbhai Rajput, Mrs. Rajput 21 Jun 2021 Scheme Known As "kaladarshan Flat", Waghodia Road, Rs. 864462/-(A/c No.) LNBRD02218-190080110 18 Jun 2021 Vadodara, Which Is Constructed Upon And Which Is Laid Out Upon Land Bearing R.s. No. 492,494,506, T.p. No. 3, Fp No. 807, 808, 811, 812, 852 Of Village Dantesh, Vadodara, Gujarat Admeasuring: 27.32 Sq. Mtrs Soc Flat No. A - 504, Tower A. 5th Floor, Asopalav Mr. Vinitbhai Harshadbhai Mistry, Mrs. Mistry 21 Jun 2021 Bhavnaben Harshadbhai . Mr. Harshadbhai Rs. 1064659/-Residency, Nr. Vaishnov Park. Opp. Mm Vohra Showroom, Soma Talav Crossing Mouje (bapod)- Kapurai, Mistri

18 Jun 2021 (A/c No.) LNBRD02817-180066983 Taluka, Vadodara, Gujarat Admeasuring: 385 Sq. Ft. Mr. Vinod Kumar Gopal Rathor, Mrs. Dipika Flat No. 102, 1st Floor, Bldg No A, Marutidham Apt, Om 21 Jun 2021 Vinod Rathor, Mr. Rathod Pramod Gopal Rs. 790041.41/-(A/c No.) LNSUR00315-160023859 18 Jun 2021 Mr. Vinodkumar D Singh, Mrs. Rina Singh,

Nagar-2, R.s. No. 421, Block No. 401, Kamrej, Surat, Gujarat Admeasuring: 33.26 Sq. Mtrs 21 Jun 2021 Flat No 101, 1st Floor, Bldg No B, Shiv Shakti Villa, Rs. 1056676/-Deladawa, Gamtal, city Survey No. 186, 188, 189, 190,

(A/c No.) LNSUR02415-160019342 191, 441, 442, Sheet No. 6, Chalta No. 90, 91, 92, 93, 94, 18 Jun 2021 114, 115, Surat, Gujarat Admeasuring: 44.61 Sq. Mtrs Date: 22.06.2021 Authorised Officer Aavas Financiers Limited Place : Jaipur

ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने नदी पत्रात अर्ध दफन आंदोलन

भंडारा, दि.२१ (हिंदुस्थान समाचार) : मागील अनेक दशकापासून ओबीसी आरक्षण विषय रेंगाळत आहे. पदोन्नती आरक्षणावर सुद्धा केंद्र व राज्य सरकार गप्प आहे. देशात ओबीसी समाजाची संख्या जास्त असुन सुद्धा या समाजाला आरक्षण मिळत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे ओबीसी समाजाची जनगणना झालीच नाही. म्हणून ओबीसी समाजाची जनगणना करून ओबीसी समाजाला राजकारण सुद्धा आरक्षण दिले पाहिजे. तर, दुसरीकडे देशातील राजकारणात ओबीसीचे सर्वात जास्त आमदार खासदार असुन सुद्धा ते डोळे झाकून आहे. त्यामुळे या झोपलेल्या राजकारणी लोकांना जागृत करण्यासाठी ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वैनगंगा नदी पत्रात अर्ध दफन आंदोलन करण्यात आले आहे. यानंतर सुद्धा सरकार ओबीसींच्या आरक्षणात गंभीर नसेल तर नदी पत्रात जलसमाधी घेणार असल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे.

कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या करून आरोपीची

आत्महत्या

नागपूर, दि.२१ (हिंदुस्थान समाचार) : नागपुरातील पाचपावली परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आलोक माटूरकर असे आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली

यासंदर्भात तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आलोकने पत्नी विजया माटूरकर, मुलगी परी माटूरकर (१४ वर्ष), मुलगा साहिल माटूरकर (१२ वर्ष) सासू लक्ष्मीबाई बोबडे आणि मेव्हणी अमीषा बोबंडे यांची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्म हत्या केली. आरोपी आलोक पाचपावली परिसरात रंभाजी रोड बागल व्यायाम शाळेजवळ भाड्याच्या घरात राहत होता. तर सासू आणि मेव्हणी त्यांच्या घरापासून १०० मीटर दूर पटवी गल्ली इथे वास्तव्याला होत्या. आलोकने रविवारी रात्री सासू आणि मेव्हणीची हत्या केली. त्यानंतर घरी येऊन पत्नी आणि मुलांची हत्या करत गळफास लावून आत्म हत्या केली. अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे

कारण अद्याप समजू

शकले नाही.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that my client. Michael Jacob Jeyasekaran who is in possession of Room No. 10, Row I, Block 1, Transit Camp, Dharavi, Mumbai- 400017 has lost all original documents of above mentioned house. The same has been reported at Dharavi Police Station and N.C. 1297/2021 dated 16/6/2021 has been given by Dharavi Police Authorities. Missing documents as follows: Gift Deed Affidavit, Power of Attorney given by M.Jeyakesaran to Son Michael Jacob Jeyasekaran, Affidavit & Power of Attorney given by A. Samuel to M. Jeyasekaran. Anybody found these documents please return above mention address, and any right or claims please raise objection within 14 days. Sd/-

Sandeep Dattu Katke (Advocate High Court) Date: 19/06/2021

इनलॅंड प्रिंटर्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ८००. संगीता एलिप्स. महकार रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७ दूर. : ०२२ - ४०४८२५०० ई-मेल : inlandprintersltd@gmail.com सीआयएन: L99999MH1978PLC020739 वेबसाइट: www.inlandprinters.in

सूचना

_____ सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, इनलॅंड प्रिंटर्स लि. (कंपनी) च्या संचालक मंडळाची तभा अन्य बाबींबरोबरच, दि. ३१ मार्च, २०२१ , ोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित विनीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व त्यांना . मंजुरी देण्याकरिता बुधवार, दि. ३० जून, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

www.inlandprinters.in वर तसेच बीएसई लि.ची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे. इनलँड प्रिंटर्स लिमिटेड करिता

सही/-

कंपनी सचिव

दिनांक : २१.०६.२०२१

कामदगिरी फॅशन लिमिटेड

CIN:L17120MH1987PLC042424 नोंदणीकृत कार्यालयः ए-४०३, दि क्यूब, एम.व्ही.रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई–४०००५९. **दूर.:**०२२–७१६१३१३१, Website:www.kflindia.com, E-mail:cs@kflindia.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ व २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **प्तोमवार, २८ जून, २०२१** रोजी कंपनीच्या

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाची सभा होणार आहे

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता गौरव के. सोनी कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that 1. MR.

RAMANIAL AMBALAL PANCHAL, a 2.

दिनांकः २१.०६.२०२१

MRS. MANJULABEN RAMANLAL sq.ft carpet area on ground floor building known as Virwani Industrial Estate of Virwani Industrial Premises Co-operativ society Ltd, situated at Western Expres Highway, Goregaon (East), Mumbai- 40 063 and holding 5 (five) shares of Rs.50/-each bearing distinctive No. 296 to 300 (both inclusive), in share certificate No. 61). Our client is negotiating to purchas he said Gala and shares. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Gala and in the Shares by way of sale, gift, exchange, mortgage

charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned with sufficien documentary proof within 10 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it sha**ll** be presumed that there are no

Date: 22.06.2021 Raghavan Arayil Veetil Place : Mumbai Advocate, High Court VEETIL& CO.

claimants to the said Gala and shares and

shall complete the purchase process.

C-3, Virwani Industrial estate, W.E.Highway Goregaon (E), Mumbai-400063 Ph:775886517

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. १) श्रीमती प्रभावती भालचंद्र पाटील (२) श्री . गुरेश भालचंद्र पाटील आणि (३) श्री. प्रकाश भालचंद्र पाटील हे खालील अनुसुचीत मालमत्तेचे गालक आहेत, त्यांचे अशील श्री. नदीम अहमद अब्दुल करीम खुल्ली (मोबा. क्र. ९९३०८४६४४४) हे सदर मालमत्ता खरेदी करू इच्छित असल्याने खालील स्वाक्षरीकर्ता वकील त्यांच्या अधिकाराची

वौकशी करीत आहेत. जर कोणा व्यक्तीस/संस्थेस खालील अनुसुचीत गालमत्ता किंवा भागांवर वारसाहक, शेअर, विक्री, तारण, अदलाबदल, करारनामा, मालकी हक्क, अधिभार, परवाना, अधिकार करारनामा जमा करणे, कर्ज, बक्षीस, वहिवाट, ताबा, उप-वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परिरक्षा, मृत्युपत्र, पारिवारीक व्यवस्था/तजवीज, खटला . होणत्याही कायद्याच्या न्यायालयाचा आदेश किंवा हुकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे याबाबतचे प्रमाणित सर्व दस्तावेजांसह त्यांचे दावा/आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा खालील अनुसूचीत गालमत्ते बाबतचे (१) श्रीमती प्रभावती भालचंद्र पाटील (२) श्री. सुरेश भालचंद्र पाटील आणि (३) श्री. प्रकाश भालचंद्र पाटील यांचे अधिकार मुक्त आहेत आणि दावा असल्यास त्याग केले आहेत असे

प्रमजले जाईल व ते बंधनकारक असणार नाही. वर संदर्भीत अनुसुची

जुना सर्व्हे क्र.५१, नविन सर्व्हे क्र.९८, हिस्सा क्र.५ भ्रेत्रफळ ९.३ गुंठे अर्थात ९४० चौ.मी. असलेल्य जिमनीचे सर्व भाग व खंड, गाव गोडदेव, तालुक व जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या

सही/- श्री. संजय कुमार मिश्रा (वकील व सॉलिसीटर्स, उच्च न्यायालय, मुंबई) त्ता: ४०५, प्राथवी सदन कोहौसोलि., बी.पी. रोड, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५. मोबा.:९५९४३२३०३० दिनांक: २२.०६.२०२१ तिकाण∙ ताणे

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

व्त कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, ामन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. द्र:.०२२-६७४२४८१५ z:www.visagarpolytex.in ई-मेल:contact@visagar.cor सीआयएन: L65990MH1983PLC030215

. सू**चना** नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजः रेक्नायरमेंट्स) रेय्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचित् नेयम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च ०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेर २०२१ राजा संस्कृतया तिमान्न य पंपायतात्वा विज्ञासिका वित्तीय निकार्ष विचारात घेणे व मान्यता वेणे तसेच इतः व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंवणीकृत कार्यालयात २५ जून्, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणा आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या www.nseindia.com आणि मुंबई स्टॉक एक्सचभेंजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाइंटवर आणि पनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब्

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरि सही/- तिलोकचंद कोठार्र व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४१३६२७

जाहीर नोटीस

आमचे अशिल देवेंद्र भधूर पांचाल व त्यांची पर्त्न . सोनल देवेंद्र पांचाल यांनी मिळून फ्लॅट नंबर १०१ ७९० स्क्वे फुट कार्पेट एरिया , दहावा मजला बिल्डिंग नं. ३, विजय इनक्लेव, विजय इनक्लेव कॉ. हा . सो . लि., सर्वे नं. १४१ हिस्सा नं. २ व ३, कावेसर गाव, वाघबीळ नका, घोडबंदर रोड, ठाणे पश्चीम, ठाणे ४००६१५. हि निवासी सदनिका कायमस्वरूपी मालकी तत्वावर विक वेतले आहे. सदर दस्ताची नोंदणी केली आहे.

त्र त्यांच्या कडे सदर सोसायटीचे पाच) शेयर्स असून प्रत्येकी रू ५ ० मात्र, शेयर प्रमाणपत्र क्र. १ ० २ असे आहेवशेयर्सनं ५०६ ते५१० असेआहे. माझ्या अशिलाची पत्नी सोनल देवेंद्र पांचाल यांचे

देनांक ०९/०३/२०२१ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पती 🛮 देवेंद्र भधूर पांचाल अल्पवयीन मुलगी सांज देवेंद्र पांचाल व अल्पवयी गुलगी आर्च देवेंद्र पांचाल असे कायदेशीर वार**र** -असल्याने, माझे अशील यांनी सदर सदनिका व सदर शेयर्स वरील सर्व कायदेशीर वारस यांच्या नांवे करण्यासाठी संबंधित सोसायटीमध्ये अर्ज दाखल

तरी सदर सदनिकेवर कोणाचाही विक्री, गहाण बोजा, बक्षीस, न्यास, भाडेपटटा, ताबा, वारसा हक्क धरणाधिकार, देखभाल, सुविधाधिकार, जप्त किंवा अन्य अधिकार वा कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार हितसंबंध बाबतीत १५ दिवसांच्या आत खाली सही करणार यांच्याकडे लेखी स्वरूपात गुराव्यासह हरकत दाखल करावी व त्याची पावर्त . ऱ्यावी. अन्यथा सदर सदनिकेचे टायटल निर्वेध व चोख आहे असे समजुन माझे अशील सदर सदनिक व शेयर्स नांवे करून घेण्यासाठी पुढील कारवाई करतील व त्या नंतर कोणाचाही, क[ँ]सलाही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी नुदतभाहय हरकती असल्यास त्या आमच्या ् अशिलावर बंधनकारक राहणार नाहीत यार्च संबंधितांनी नोंद घ्यावी.

ऍड. ना. अ. रंगापुर रॉॉप नं ४, बिल्डिंग नं. ११, विजय विलास कॉम्प्लेक्स आनंद नगर, घोडबंदर रोड ठाणे पश्चिम ४००६१५ दिनांक <u>22 / 06</u> / 2021 मो - ९८९२८७३८७६

जाहीर सूचना

ज्या कोणासह संबंधित आहे ते

येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, माझ्य अशील श्रीमती फिरोझा कैखुश्रु कावराना हे फ्लॅट क्र.५०४, ५वा मजला, क्षेत्रफळ ५८४ चौ.फू. अर्थार २४.२६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, इमारत क्र.१, ॲव्हेन्यु १, रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी ॲव्हेन्यु-१ बेल्डिंग नं.१ टू बिल्डिंग नं.३ को-ऑप.हौ. सो.लि नोंदणी क्र.पीएलआर/व्हीएसआय/एचएसजी/टीसी/ ३३७/२०१८ दि.२८.०२.२०१८, बिगरशेत जमीन सर्वे क्र.५, ५बी, ५डी, ५एफ व ५जी, गाव डोंगरे (जुने गाव नारिंगी), विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्ह पालघर-४०१३०३ या जागेच्या वारसा कायद्याने व गरतीय वारसा कायद्याने त्यांचे पती स्वर्गीय श्री कैखुश्रु मिनोचर कावराना यांच्या निधनानंतर, मयत . चुजु देनांक २४.०६.२०१७ कायदेशीर वारसदार म्हणून गालक झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमर्त फेरोझा कैखुश्रु कावराना व मुलगा श्री. कायरस कैखुश्रु कावराना हे कायदेशीर वासदार व प्रतिनिर्ध

नार्त. तद्नंतर माझे अशील श्रीमती फिरोझा कैखुश्रु कावरान। यांनी सोसायटीकडे सदर फ्लॅट त्यांच्या नावे हस्तांतर । नियमित करण्यासाठी अर्ज केला आणि तद्नुसा गोसायटीने माझे अशिलाकडे एनओसी व अनुमर्त देल्यावर हस्तांतर केले.

तद्नुसार मयताचा मुलगा श्री. कायरस कैखुश्र ावराना यांनी योग्य असेल त्याप्रमाणे उपरोत्त म्लॅटबाबत त्यांची आई हिच्या नावे एनओसी व

ु आता माझे अशील श्रीमती फिरोझा कैखुश्रु कावरान रोक्त फ्लॅट (१) श्री संजय १ । (२) श्रीमती जागती संजय नौकडकर (भार्व खरेदीदार) यांना विक्री करू इच्छित आहेत.

उपरोक्त मालमत्तेवर जर कोणास दावा, अधिकार हक्क, हित असल्यास त्यांनी योग्य आक्षेप सदर सूचना वतरणापासून १५ दिवसांत कळवावे आणि **हागदोपत्री पुराव्यांसह खालील दिलेल्या** पत्त्याव रध्वनी करावा अन्यथा असे समजले जाईल की ूर्य स्टर मालमत्त्रेवर माझ्या अधिकाराचे हक्क आहेत आणि पाबाबत पढील कोणताही पत्रव्यवहार त्यांच्या नावे आणि सदँर सूचना कालावधी समाप्तीनंतर दावा विचारात घेतला जाणार नाही.

सही/- एस.के. खर्त्र वकील उच्च न्यायालय फ्लॅट क ३ तळमजला अंबिका अपार्टमेंट वर्तव

हॉलच्या पुढे, आगाशी रोड, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३ मोबा.:९३२५९७३७३८ दिनांक:२२.०६.२०२१

जाहीर सूचना

मादेब पटेल भारतीय नागरीक यांचा पना डी.एस. पटेल कंपाऊंड, प्लॉट क्र.१७/१ गाळा क ८ आरटीओ ऑफिसजवळ कोलर पाईक कंपनी समोर, घोडबंदर रोड, काशिमिरा, जिल्हा ठाणे (यापुढे मालक) यांनी खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या जागेसह जिमनीचे योग्य व उचित अधिकाराचा ताबा असल्याचा दावा केला

आमच्या अशिलांनी आम्हाला असे सुचित केले आहे की, सदर मालमत्तेतील उपरोक्त मालकाचे अधिकार, हक्क व हित याबाबत चौकशी करावी

जर कोणा व्यक्तीस अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर विक्री, अधिभार, अदलाबदल, बक्षीस, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट, त्रारसाहक्क, तारण किंवा अन्य इतर करारनाम किंवा इतर प्रकारे कोणताही दावा किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत आवश्यक दस्तावेजांसह वर दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. उपरोक्त मालकांकडे खाली नमुद मालमत्तेचा संपुर्ण ताबा आहे आणि सदर मालमत्ता ही सर्व अधिभारापासून मुक्त आहे आणि अशा दाव्यांच्या कोणत्याही नंदर्भाशिवाय मालमत्ते बाबतचे अधिकार व व्यवहाराची चौकशी पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्यांग केले आहे म्हणून

समजले जाईल. वर संदर्भीत अनुसुची

ब्रीक वॉल व ए.सी. शीटसह बांधलेली व्यावसायिक जागा, क्षेत्रफळ १४०० चौ.फ्. आणि ए.सी. शीट सह ब्रीक वॉल बरोबर सर्व निवासी जागा क्षेत्रफळ १००० चौ.फु. आणि मोकळी जमीन क्षेत्रफळ ७७०४ चौ.फु., जमीन सर्व्हे क्र.२३, हिस्सा क्र.१ (भाग), गाव वरसावे, ता. व जि. ठाणे नोंदणी उपजिल्हा व जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत.

> डी.एस. पटेल यांच्या वतीने व करिता मे. रॉयसाहेब ॲण्ड कंपनी सही/-

वकील व कायदेशीर सङ्खागार

जाहीर सूचना

श्री. किशोरचंद ए. बाबरीया हे एलटी जीजे कोहौसोलि.. पत्ता: एलटी अपार्टमेंटस. साईबाब नगर, इमारत क्र.८-९, बोरिवली (पे.), मुंबई-४०००९२ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि ऱ्यांच्या नावे सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.८/डी/६ होते आणि अनुक्रमांक २९१ ते २९५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ गुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपः ь.५९ त्यांच्या नावे हाते, यांचे मुंबई येथे कोणतेही वारसदार न नेमता २३ एप्रिल, २०२१ रोजी निधन झाले.

सोसायटीकडे मयत सदस्य **किशोरचंद ए बाबरीया** यांचे शेअर्स व हित हस्तांतरणासार्ठ (१) निमेश के. बाबरीया व (२) श्रीमती मित्तल एम. शाह, मयत सदस्याचे कायदेशीर वारसदाः म्हणून दावा सांगून अर्ज केलेला आहे. सोसायर्ट याव्दारे, सोसायटीच्या भांडवल*।* मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर् रोअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिध्दीपासुन १० दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा, प्राक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन् गुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार सोसायटी मोकळी असेल.

च्या वतीने व करिता एलटी जीजे कोहौसोलि सही/-दिनांक: २२.०६.२०२१

जाहीर सूचना

ठिकाण: मुंबई

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल मे. आर ॲण्ड जी अडवानी इम्पेक्स प्रा.लि. हे खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेचे संयुक्त मालक असून त्यांच्याकडून मे. शाह ॲण्ड नाहर असोसिएटस् व मे. सुप्रिम लिंकर्स यांच्या दरम्यान झालेला दिनांक १८ जुलै, १९८५ रोजीचा मुल विक्री करारनामा तसेच सर्व मुद्रांक पावत्या इत्यादीसह (यापुढे सदर दस्तावेज) हरवले/गहाळ झाले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर अनुसूचीत मालमत्ता किंवा सदर मुळ दस्तावेजाबाबत किंवा भागावर तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता अर्थात श्री. रोहन जे. चोथानी, वकिल, डी-१०४ अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही.

मालमत्तेची अनुसुची

औद्योगिक गाळा क्र.३२७, क्षेत्रफळ ७१५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र तत्सम ६६.४३ चौ.मीटर्स, ३रा मजला, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल प्रिमायसेस (ए-२) को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, धनराज मिल्स कंपाऊंड, सिताराम जाधव मार्ग, लोअर परळ पश्चिम, मुंबई-४०००१३, सी.एस.क्र.१५९, लोअर परळ विभाग, मुंबई शहर तसेच सोसायटीद्वारे वितरीत दिनांक ३०.०१.१९९१ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.००४ अंतर्गत ०२१ ते ०३० धारक रु.५०/- प्रत्येकीचे १० शेअर्स.

> सही/ (रोहन जे. चोथानी) वकील

ठिकाण: मुंबई दिनांक: २२.०६.२०२१

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्रीमती आशा सत्यदेव शुक्ला, श्री. अनिलकुमार एस. दुबे यांची पत्नी आणि श्री. **अनिलकुमार सुभाषचंद्र दुबे** हे निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.४०३, ४था मजला न्यु ओम साई दीप को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., कनाकिया पोलीस ठाणे समोर, बेव्हर्ली पार्क, मिरा-भाईंदर रोड. मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ (मालमत्ता) ही जागा विद्यमान मालक श्री. उदय प्रमोद हरसोरा यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत.

मालक श्री. उदय प्रमोद हरसोरा यांनी माझ्या अशिलाकडे असे प्रस्तुत केले आहे की, त्यांना सदर मालमत्त वारसाहकाने दिनांक ०८.०६.२०२१ रोजीचे दस्तावेज क्र.टीएनएन७-७८६४-२०२१ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक, ठाणे-७ यांचे कार्यालयात नोंदणीकृत व मुद्रांकीत दिनांक १८ मे, २०२१ रोजीचे मुक्तता करारनामानुसार मिळाली आहे. जर कोणा व्यक्तीस, सोसायटीस, न्यास बँक, एनबीएफसी, एचयुएफ, कायदेशी वारसदार, वित्तीय संस्था यांना उपरोत्त फ्लॅट मालमत्ता किंवा भागावर विक्री अदलाबदल, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी कोणतेही इतर हकुमनामा, कायद्याच्य न्यायालय, न्यायाँधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ताब किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठचर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील . स्वाक्षारीकर्ता **श्रीमती हेतल आर** चोथानी-वकील, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व) **मुंबई–४००१०१** यांच्याकडे कळवावे -अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या

> दी लिगल सोल्युशन्झ+करित (हेतल आर. चोथानी) वकील/भागीदार

दिनांक: २२.६.२०२१ विकाण: मंबई

अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत

आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट

बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत

मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर

व्यवहार सुरू करतील.

फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल५११००एमएच१९१७पीएलसी२७२४१८ नोंद. कार्यालय: बी-१०, दिव्यस्मित कोहीसोलि., गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, गौरव जमुना इमारतीसमोग

बंदर पाखाडी रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. दूर.:०२२-२८६८६७३५ ई-मेलः fraseracp@gmail.com, वेबसाईटः www.fraserindia.co.in सूचना

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेश-२०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्य तुमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया, ोमवार, २८ जून, २०२१ रोजी दु.३.००वा. फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर सूचना कंपनीच्या www.fraserindia.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरित

दिनांक : १९.०६.२०२१

श्री. विकेश कामदा (व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०५३४७२१

ठेकाण: मुंबई

TOYAM INDUSTRIES LIMITED

(Formerly Ojas Asset Reconstruction Company Limited)
CIN: L74110MH1985PLC285384
Regd. Office: 503, Shri Krishna Building, Opp. Laxmi Industrial Estate,
∟ink Road, Andheri (w), Mumbai, Maharashtra-4000536, Tel.: 022-67425111
Email: info@toyamindustries.com Website: www.toyamindustries.com

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 1(a) and 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of Toyam Industries Limited is scheduled to be held on Monday, 28th June, 2021 at 04.00 P.M. At 503, Shri Krishna Building, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (w), Mumbai, Maharashtra-400053, to consider and approve inter-alia, the Audited Standalone and Consolidated Financial Results along with Audit Reports thereon for the uarter and year ended 31/03/2021.

The above information is also available on the website of the company .e. www.toyamindustries.com and website of Stock Exchange www.bseindia.com For Toyam Industries Limited

Date : 21/06/2021 Pooja Chauhar Company secretary Place : Mumbai

★TARMAT टॉरमॅट लिमिटेड

(पूर्वी रोमन टारमॅट म्हणून ओळखले जाते) नोंदणीकृत कार्यालय: टॅंक रोड, ओफ जेन विद्या मार्ग, गोरेगाँव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. टेलि.: २८४० २१३० / ११८०. फॅक्स: २८४० ०३२२. ई-मेलः contact@tarmatlimited.com. वेबसाईटः www.tarmatlimited.com

CIN: L45203MH1986P1C038535 सूचना

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या चौथी तिमाही व कालावधीकरिता कंपनिचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, दिनांक २९ जून, २०२१ रोजी दुपारी २.०० वा. कंपनीच्या संचालक मंडलाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे.

> टॉरमॅट लिमिटेडकरिता सही/-एस. चक्रबर्ती कंपनी सचिव

वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड युनिट क्र. २०३ व २०४, २रा मजला, ए विंग, नवभारत इस्टेट,

दिनांक: २१-०६-२०२१

झकारिया बंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई-४०००१५, महाराष्ट्र. सीआयएन:यु६५९२२एमएच२००५पीएलसी२७२५०१

कायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्रतिभूती सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये <mark>वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड</mark>करे ासलेल्या जंगम/स्थावर मालमत्तेची विक्री.

ज्याअर्थी **वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड,** मुख्य कार्यालय मुंबई यांर्न खाली नमुद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना **व्हीएचएफसीएल** यांच्याकडून घेतलेल्य कर्ज सुविधेचे मुद्दल रक्कम व व्याजाचा भरणा करण्यात कसूर केली असल्याने त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्श ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्य कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना पाठविल्या होत्या त्य ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाल्या आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

कर्जदाराचे नाव	कायद्याचे कलम १३(२) नुसार	तारण मालमत्तेचे
	मागणी दिनांक व रक्कम	तपशील
	कर्ज खाते क्रमांक	
श्री. उमेद इंदरसिंग राठोड (अर्जदार)	११.०६.२०२१	फ्लॅट क्र.११, २रा मजला,
निवासी पत्ता: ११/२, आकाश इमारत, नयन	३१.०५.२०२१ रोजी देय रक्कम	आकाश कोहौसोलि., नयन
सागर सोसायटी, साईबाबा मंदिराजवळ,	₹.६,१४,७८३/ -	सागर कॉम्प्लेक्स, साईबाबा
काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.	(रुपये सहा लाख चौदा हजार	मंदिराच्या मागे, काल्हेर, भिवंडी,
श्रीमती सुनिता उमेद राठोड (सहअर्जदार)	सातशे त्र्याऐंशी फक्त) + एनपीए	महाराष्ट्र - ४२१३०२ आणि
निवासी पत्ता: ११/२, आकाश इमारत, नयन	तारखेपासून उपरोक्त रकमेवरील	चतुसिमाः उत्तरेस-स्टार इमारतः;
सागर सोसायटी, साईबाबा मंदिराजवळ,	करारदराने व्याज व प्रासंगिक	दक्षिणेस: आतील रस्ता; पुर्वेस-
काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.	खर्च व शुल्क इत्यादी.	जीवन ज्योत अपार्टमेंट;
	एलपी००००००००३२०५	पश्चिमेस-दुर्गेश दीप कॉम्प्लेक्स.

सचनेच्या पर्यायी सेवाकरिता कारवाई करण्यात आली आहे. वरील कर्जदार, सहकर्जदार आणि किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा सिक्युरीटायझेशन अँन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अक्ट २००२ च्या तरतुदीनुसार सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनत योग्य ती कारवाई केली जाईल.

येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कर्जदार, जामिनदार/तारणकर्ता यांना सदर तारण मालमत्तेची विक्री/भाडेपट्टा/हस्तांतर करता येणार नाही

प्राधिकृत अधिकार्र वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड दिनांक: २१.०६.२०२१

फाइनओटेक्स केमिकल लिमिटेड

(CIN: L24100MH2004PLC144295) ४२-४३, मनोरमा चेंबर्स, एस. व्ही. रोड, वांद्रे, मुंबई-४०००५०, भारत

 \mathbf{q} .: 99-99-99

ई-मेलः investor.relations@fineotex.com यूआरएल:www.fineotex.com १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम १६ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा. सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना दुकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये दृक्षेत्राच्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी

केली जाईल. . ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सचनेचे विद्यत प्रत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना वरील परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.fineotex.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना विनंती आहे की, परिपत्रकाच्या तरतुदीनुसार उपरोक्त दस्तावेजांच्या वास्तविक प्रती उपलब्ध होणार नाहीत . सदर सभेच्या सुचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग

सुविधा देण्यात आली आहे. ई-वोटिंग सुविधा एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध होईल आणि दृकश्राव्य मत देता येईल. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा कंपनीने सीडीएसएलच्या सेवेमार्फत वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत

त्यांनी खालील दस्तावेज/माहिती investor@bigshareonline.com ने मिळविण्यासाठी त्यांचे ई-मेल आणि रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड प्राप्त १. कंपनीचे नोंदीमध्ये नाव नमुद

२. डीपी आयडी व क्लायंट आयडी, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवाल (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) ३. फोलिओ क्र., भागप्रमाणपत्र (वास्तविक स्वरुपात भागधारणा)

४. ई-मेल व मोबाईल क्रमांक

दिनांक : १७ जून, २०२१

५. पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत

६. दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सविस्तर माहिती व रिमोट ई-वोटिंग/ एजीएममध्ये ई-वोटिंग देण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया त्याचे

दकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सविस्तर माहिती व रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंग देण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया त्याचे पालन करावे.) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ नुसार शनिवार, १० जुलै, २०२१ ते शुक्रवार, १६ जुलै, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नींद पुस्तक व

भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. मंडळाच्या आदेशान्वये फाइनओटेक्स केमिकल लिमिटेडकरिता

सही/-सुरेंद्रकुमार तिब्रेवाला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

गकाश ग्लोबल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लम्ब हाऊस ५५७, जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई-४००००२. ...याचिकाकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>०९ जून, २०२१</mark> रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन ग्रांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्या त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए–२१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक** यांचा पत्ता **१००, ५वा मजला, एव्हरेस्ट, मरिन डाईव्ह. मंबई-४**००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला खाली नमद त्यांच्य ोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

सही/-अर्जदारांच्या वतीने व करिता श्री निवास काबरा देवकन्या देवी कोठारी आकाश ग्लोबल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेः

संचालिका र्वचालक

डीआयएन:०१८०४२५३ डीआयएन:०३५०१६९२ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लम्बर हाऊस ५५७ दिनांक: ०९ जून, २०२१

नमुना क्र.आयएनसी-२६

जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई-४००००२

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

गश्वत टेक्सोलेन प्रा.लि.यांचे नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लम्बर हाऊस ५५७ जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई-४००००२. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०९ जून, २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधार सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन

यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्या त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए–२१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक** यांचा पत्ता **१००, ५वा मजला, एव्हरेस्ट, मरिन** ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला खाली नम्द त्यांच्या

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. सही/-अर्जदारांच्या वतीने व करित मुकुंद श्रीनारायण मुंद्रा प्रविण झाव शाश्वत टेक्सोलेन प्रा.लि डीआयएन:०२६८४१२६ डीआयएन:0७0८४१०३

दिनांक: ०९ जून, २०२१ १ला मजला, प्लम्बर हाऊस ५५७ ठिकाण: मुंबई जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई-४००००२

वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

युनिट क्र.२०३ व २०४, २रा मजला, ए विंग, नवभारत इस्टेट,

झकारिया बंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई-४०००१५, महाराष्ट्र. सीआयएन:यु६५९२२एमएच२००५पीएलसी२७२५०१

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्रतिभूती सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये **वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड**कडे असलेल्या

जंगम/स्थावर मालमत्तेची विक्री. ज्याअर्थी वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मुख्य कार्यालय मुंबई यांनी खाली नमद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना व्हीएचएफसीएल यांच्याकडून घेतलेल्या कर्ज सुविधेचे मुद्दल रक्कम व व्याजाचा भरणा करण्यात कसूर केली असल्याने त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या . अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना पाठविल्या होत्या त्या ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाल्या आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

1	कर्जदारांचे नाव	कायद्याचे कलम १३(२) नुसार	तारण मालमत्तेचे
		मागणी दिनांक व रक्कम	तपशील
		कर्ज खाते क्रमांक	
	श्री. मनोज वासुदेव पाटील (अर्जदार)	११.०६.२०२१	मालमत्ता क्र.४९, गाव
	निवासी पत्ता: एच क्र.४९, मु. चहाडे, ता.	३१.०५.२०२१ रोजी देय रक्कम	चहाडे, ता. व जि. पालघर,
	पालघर, जिल्हा ठाणे, चहाडे, पालघर,	रु.१६,२०,८९९/-	तारामती हायस्कूलजवळ,
	महाराष्ट्र-४०१४०४.	(रुपये सोळा लाख वीस हजार	पालघर, महाराष्ट्र-४०१४०४
	श्रीमती वनिता वासुदेव पाटील (सहअर्जदार)	आठशे नव्याण्णव फक्त) +	आणि चतुसिमाः उत्तरेस-
	निवासी पत्ता: एच क्र.४९, मृ. चहाडे, ता.	एनपीए तारखेपासून उपरोक्त	घर; दक्षिणेस: घर; पुर्वेस-
	पालघर, जिल्हा ठाणे, चहाडे, पालघर,	रकमेवरील करारदराने व्याज व	आतील रस्ता; पश्चिमेस-
	महाराष्ट्र-४०१४०४.	प्रासंगिक खर्च व शुल्क इत्यादी.	बंगला.
	भार्गव टेम्पो सर्विसेस (भार्गव एन्टरप्रायझेस)	एचएल०००००००१२५०५	
	(सहअर्जदार)		
	निवासी पत्ता: एच क्र.४९, मु. चहाडे, ता.		
	पालघर, जिल्हा ठाणे, चहाडे, पालघर,		

सूचनेच्या पर्यायी सेवाकरिता कारवाई करण्यात आली आहे. वरील कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीनुसार सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कर्जदार/जामिनदार/

तारणकर्ता यांना सदर तारण मालमत्तेची विक्री/भाडेपट्टा/हस्तांतर करता येणार नाही. ठिकाण : विरार वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था- मंबर्ड यांचे कार्यालय मंबर्द विभागीय महकारी प्रतमंस्था फेदरेशन कि -मंबर्द ६/६०३- दुर्गा कृपा कोय्ऑप.हौसिंग सोसायटी लि.- हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड(पू.)- मुंबई ४०० ०८१.

ससुनडॉक मत्स्य गंगा को.ऑप.क्रेडिट सोसा. लि.

पत्ता : श्रीकष्ण ३६ डी १. बी.पी.टी., प्लॉट, ससनडॉक,

अनकमांक १ ते २५ अर्ज दावा


/		नं.	जाब देणाऱ्यांचे नांव	दाखल दि.	क्रमांक	रक्कम रू.	देणार इ
7		٤.	श्री. किशोर शिवनाथ चव्हाण	03.03.2028	५०८/२०२१	१,०८,७०१/-	ş
Ŧ		٦.	श्री. सोहेल मोहिद्दीन खान	03.03.2028	५०९/२०२१	२६,७६७/-	२
1		₹.	श्री. पुन्या उमला चव्हाण	03.03.2028	५११/२०२१	१,०५,३५१/-	२
1		٧.	श्री. श्याम दुधा राठोड	03.03.2028	५१५/२०२१	४९,४३,१६१/-	3
1		ч.	श्री. श्याम दुधा राठोड	03.03.2028	५१६/२०२१	५२,८६,१६८/-	3
1		ξ.	श्री. विवेक गौतम जाधव	03.03.2028	५१९/२०२१	१०,०२,२१९/-	२
Т		૭.	श्री. सुभाष शंकर चव्हाण	03.03.2028	५१९/२०२१	१०,०२,२१९/-	२
1		८.	श्री. किशोर शिवनाथ चव्हाण	03.03.2028	५२२/२०२१	९७,९४४/-	ş
f		۹.	श्री. सोहेल मोहिद्दीन खान	03.03.2028	५२३/२०२१	२६,३५३/-	२
٠		१०.	श्री. यमुना निवृत्ती चोगले	03.03.2028	५२४/२०२१	२५,२८५/-	१
Ţ		११.	श्री. जयश्री कृष्णा चोगले	03.03.2028	५२४/२०२१	२५,२८५/-	२
1		१२.	श्री. कृष्णा गोपाळ चोगले	03.03.2028	५२४/२०२१	२५,२८५/-	ş
1		१३.	श्री. कृष्णा गोपाळ चोगले	03.03.2028	५२५/२०२१	२१,८७९/-	१
		१४.	श्री. यमुना निवृत्ती चोगले	03.03.2028	५२५/२०२१	२१,८७९/-	२
Ŧ		१५.	श्री. जयश्री कृष्णा चोगले	03.03.2028	५२५/२०२१	२१,८७९/-	3
ì		१६.	श्री. मोनीबाई धर्मा राठोड	03.03.2028	५२८/२०२१	६२,९४०/-	१
1		१७.	श्री. संगिता जीवला राठोड	03.03.2028	५२८/२०२१	६२,९४०/-	२
		१८.	श्री. रतीबाई राजेश चव्हाण	03.03.2028	५२८/२०२१	६२,९४०/-	3
١		१९.	श्री. पुन्या उमला चव्हाण	03.03.2028	५२९/२०२१	१,०७,६०३/-	१
Ŧ		२०.	श्री. सोहेल मोहिद्दीन खान	03.03.2028	५३०/२०२१	२५,८६२/-	१
		२१.	श्री. महादेव इरबा सुर्यवंशी	03.03.2028	५३१/२०२१	१८,५६६/–	२
		२२.	श्री. जयश्री कृष्णा चोगले	03.03.2028	५३१/२०२१	२४,२९०/-	१
	ı	23	श्री यमना निवत्ती चोगले	03 03 2028	439/2029	2X 280/-	٦

श्री. मरगन गोविंदन कौंडर 03.03.2028 433/2028 ६,१७,०३४/-सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्या आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रूजु न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक ०१.०७.२०२१ रोजी सकाळी ११.०

03.03.2028 432/2028

२४. श्री. कृष्णा गोपाळ चोगले

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्या ापल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपल



उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबई

२४,२९०/-